

पुणे व औरंगाबाद येथे नव्याने स्थापन केलेल्या
अतिरिक्त कामगार न्यायालयासाठी नवीन पदे
निर्माण करणेबाबत.

महाराष्ट्र शासन

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग

शासन निर्णय क्र. आयसीई-०७१०/प्र.क्र.११/कामगार-६

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक:- २०/१०/२०११

- वाचा:-** १) शासन अधिसूचना, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग क्र. आयसीई-०७१०/
प्र.क्र.११/कामगार-६, दि.०१/११/२०१०
२) वित्त विभाग क्र.पदनि-२०११/प्र.क्र.६५/११/वित्तीय सुधारणा-१ दि.३१/३/२०११

प्रस्तावना:-

जागतीकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण या बदललेल्या परिस्थितीत कामगार कायद्यांची अचूक अंमलबजावणी तसेच कामगार व व्यवस्थापन यातील वाढते तंटे यातून औद्योगिक शांततेचे उद्भवणारे प्रश्न या दृष्टीकोनातून कामगार न्यायालय व औद्योगिक न्यायालयांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. विविध कामगार न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांचा विचार करता शासनाने दि.०१/११/२०१० च्या अधिसूचनेअन्वये पुणे व औरंगाबाद येथे अतिरिक्त कामगार न्यायालयाची स्थापना केलेली आहे.

२. नव्याने स्थापन केलेल्या पुणे येथील अतिरिक्त कामगार न्यायालयासाठी सोबत जोडलेले विवरणपत्र 'अ' मध्ये नमूद केल्याप्रमाणे १ राजपत्रित व ६ अराजपत्रित अशी एकूण ७ पदे त्याचप्रमाणे औरंगाबाद येथील अतिरिक्त न्यायालयासाठी विवरण पत्र 'ब' मध्ये नमूद केल्याप्रमाणे १ राजपत्रित व ६ अराजपत्रित अशी एकूण ७ पदे अशी दोन्ही न्यायालयांकरिता एकूण १४ पदे निर्माण करण्यास उच्चस्तरीय सचिव समितीने दि.२९.३.२०११ रोजी झालेल्या बैठकीत मान्यता दिलेली आहे. सदर पदांपैकी "न्यायाधिश कामगार न्यायालय" ही २ पदे नव्याने निर्माण करण्यास राज्य मंत्री मंडळाने दि.२८/९/२०११ रोजी झालेल्या बैठकीत मान्यता दिलेली आहे. त्यानुसार शासन खालील प्रमाणे निर्णय घेत आहे.

शासन निर्णय :-


पुणे व औरंगाबाद येथे नव्याने स्थापन केलेल्या अतिरिक्त कामगार न्यायालयासाठी सोबत जोडलेल्या विवरण पत्र 'अ' व 'ब' मध्ये नमूद केल्याप्रमाणे २ राजपत्रित व १२ अराजपत्रित अशी एकूण १४ नवीन पदे निर्माण करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.

२. उपरोक्त नव्याने निर्माण केलेल्या पुणे व औरंगाबाद येथील अतिरिक्त न्यायालयाच्या पदांसाठी होणारा खर्च "मागणी क्रमांक के-४ लेखाशीर्ष २२३०-कामगार व सेवायोजन-०१, कामगार-१०१ औद्योगिक संबंध (००) (०२) कामगार न्यायालये (२२३० ०४९ ७) योजनेतर" या लेखाशिर्षाखाली सन २०११-१२ या आर्थिक वर्षासाठी मंजूर केलेल्या तरतूदीतून भागविण्यात यावा.

३. सदरहु शासन निर्णय, वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.११६९/१०/व्यय-१६ दि.०५/०१/२०११ व पदनि-२०११/प्र.क्र.६५/११ वि.सु.१ दि.२९/०३/२०११ अन्वये मिळालेल्या मान्यतेनुसार व सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णयाची प्रत महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असून त्याचा संगणक संकेतांक २०१११०१११२१३२२००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,



(डॉ. कविता गुप्ता)
प्रधान सचिव(कामगार)

प्रत :

- मा.मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव.
- मा.मंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव.
- मा.राज्यमंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव.
- मा.प्रधान सचिव (कामगार) यांचे स्वीय सहायक.
- अध्यक्ष, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- महाप्रबंधक, मा.उच्च न्यायालय, (अपील शाखा) मुंबई (पत्राद्वारे)
- प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई.
- महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र-१, मुंबई.
- महालेखापाल (लेखा व परीक्षा) महाराष्ट्र-१, मुंबई.
- अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
- निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
- जिल्हा कोषागार अधिकारी, पुणे / औरंगाबाद.
- वित्त विभाग (व्यय-१६) मंत्रालय, मुंबई-३२.
- विधी व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
- निवडनस्ती कामगार-६

शासन निर्णय उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग क्र.आयसीई-०७१०/प्र.क्र.११/कामगार-६
दि. ०१/११/२०१० अन्वये नव्याने स्थापन केलेल्या पुणे येथील अतिरिक्त कामगार
न्यायालयासाठी नव्याने निर्माण करावयाच्या पदांची संख्या दर्शविणारे विवरणपत्र

विवरणपत्र- अ

अ.क्र.	पदनाम	वेतनश्रेणी	पदांची संख्या
राजपत्रित वर्ग-१			
१	न्यायाधीश	रु.३९५३०-९२०-४०४५०-१०८०-४९०९०-१२३०-५४०१०	१
अराजपत्रित वर्ग-३			
१	लघुलेखक (नि.श्रे.)	रु.९३००-३४८००+ ग्रेड वेतन रु.४३००.	१
२	न्यायालय लिपिक	रु. ९३००-३४८००+ ग्रेड वेतन रु.४२००.	१
३	लिपिक-टंकलेखक	रु.५२००-२०२००+ग्रेड वेतन रु.१९००.	२
वर्ग-४			
१	नाईक	रु.४४००-७४४०+ ग्रेड वेतन रु.१६००.	१
२	शिपाई	रु.४४००-७४४०+ ग्रेड वेतन रु.१३००.	१

शासन निर्णय उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग क्र.आयसीई-०७१०/प्र.क्र.११/कामगार-६
दि. ०१/११/२०१० अन्वये नव्याने स्थापन केलेल्या औरंगाबाद येथील अतिरिक्त कामगार
न्यायालयासाठी नव्याने निर्माण करावयाच्या पदांची संख्या दर्शविणारे विवरणपत्र

विवरणपत्र- ब

अ.क्र.	पदनाम	वेतनश्रेणी	पदांची संख्या
<u>राजपत्रित वर्ग-१</u>			
१	न्यायाधीश	रु.३९५३०-९२०-४०४५०-१०८०-४९०९०-१२३०-५४०१०	१
<u>अराजपत्रित वर्ग-३</u>			
१	लघुलेखक (नि.श्रे.)	रु.९३००-३४८००+ ग्रेड वेतन रु.४३००.	१
२	न्यायालय लिपिक	रु. ९३००-३४८००+ ग्रेड वेतन रु.४२००.	१
३	लिपिक-टंकलेखक	रु.५२००-२०२००+ग्रेड वेतन रु.१९००.	२
<u>वर्ग-४</u>			
१	नाईक	रु.४४००-७४४०+ ग्रेड वेतन रु.१६००.	१
२	शिपाई	रु.४४००-७४४०+ ग्रेड वेतन रु.१३००.	१